

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार
योजनेंतर्गत अनु. जाती व नवबौद्ध
विद्यार्थ्यांना भोजन, निवास व शैक्षणिक
सुविधांकरिता थेट रक्कम त्यांच्या बँक खात्यात
जमा करण्याबाबतचा खर्च भागविण्यासाठी
लेखाशिर्षास मंजूरी देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,

शासन जापन क्रमांक बीसीएच-२०१७/प्र.क्र. ५४/शिक्षण-२

मंत्रालय विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग,

हुतात्मा राजगरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक - ७ जुलै, २०१७

जापन :-

राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ११ वी, १२वी व १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या तथापि, कोणत्याही शासकिय वसतिगृहात व महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनु. जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरित करण्याबाबतच्या प्रस्तावास दि. १ जानेवारी, २०१७ च्या शासननिर्णयान्वये करण्याबाबतच्या खर्चास मा. मंत्री मंडळाने दि. ३/१/२०१७ रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिलेली आहे.

२. महाराष्ट्र शासनाने राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन, निवास व शैक्षणिक सुविधांकरिता थेट रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता दि. ६/१/२०१७ च्या शासननिर्णयान्वये प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.

३. त्यानुषंगाने वरील “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अनु. जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन, निवास व शैक्षणिक सुविधांकरिता थेट रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचा खर्च भागविण्यासाठी लेखाशिर्षास मंजूरी देणेबाबतचा” खर्च भागविण्यासाठी खालील लेखाशिर्षास मान्यता देण्यात येत आहे :-

“मागणी क्र.एन३, मुख्य लेखाशिर्ष २२२५,

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक यांचे कल्याण,

०१, अनुसूचित जातींचे कल्याण,

७८९ - अनुसूचित जातीची उपाययोजना,

०३) अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांकरिता

अनुदान (०३) (०१) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना.

३१ - सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर)

(२२२५ ई ७७७) (योजनांतर्गत) (दत्तमत). ”

४. सदर झापन वित्त विभागाच्या व महालेखापालांच्या सहमतीने, वित्त विभागाचा अनौ. संदर्भ क्र. २२८/अर्थ-७/१७ दि. २९/६/२०१७ अन्वये प्राप्त मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन झापन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१७०७०७१५३४४७३६२२ असा आहे. हे झापन डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(ज्ञा.ल.सुळ)

सहसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल १,२ (लेखा व अनुज्ञयता), महाराष्ट्र, मुंबई/नागपूर
२. महालेखापाल १,२ (लेखा व परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई/नागपूर
३. वित्त विभाग (व्यय-१५/अर्थसंकल्प-७), मंत्रालय, मुंबई
४. संचालक, लेखा व कोषागारे, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई
५. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
७. रोखलेखापाल, (लेखा शाखा), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई
८. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई
९. निवडनस्ती - शिक्षण-२